



7<sup>th</sup> November 2019

Corporate Relationship Department  
**BSE Limited**,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400001

Dear Sir/ Madam,

**Sub: Newspaper publication - Unaudited Financial Results (UFR) for the 2<sup>nd</sup> Quarter ended 30<sup>th</sup> September 2019 - Reg.**

As required under Regulation 47(1)(b) read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Extract of the UFR of the Company for the 2<sup>nd</sup> quarter ended on 30<sup>th</sup> September 2019 was published in Business Standard (English), all India edition; and Mumbai Lakshadweep (Marathi), Mumbai edition, on 7<sup>th</sup> November 2019. Enclosed the clippings for your reference.

The aforesaid UFR was approved by the Board at its Meeting held on 5<sup>th</sup> November 2019.

Yours Truly,  
For **Artson Engineering Limited**

*Deepak Tibrewal*  
*Tibrewal*  
**Deepak Tibrewal**  
Company Secretary  
FCS 8925



**Registered Office:**

2<sup>nd</sup> Floor, Transocean House, Lake Boulevard Road,  
Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400076,  
M.H., India. Tel: +91-22-6625 5600, Fax: 6625 5614

**ARTSON ENGINEERING LIMITED**

(A subsidiary of **TATA PROJECTS LIMITED**)

CIN: L27290MH1978PLC020644

E-mail: artson@artson.net, Website: www.artson.net

**Corporate Office:**

Ground Floor, Mithona Towers - 1, 1-7-80 to 87,  
Prenderghast Road, Secunderabad-500 003,  
T.S., India. Tel: +91-40-6601 8175

of Assets and Properties owned by M/s. Liners India Ltd. (In Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator. This Sale Notice shall be read in conjunction with the Complete E-Auction Process Document containing details of the Assets, online E-Auction Bid Form Declaration and undertaking Form, General Term and Conditions of the E-Auction Sale which are available on the website: <https://bankauctions.in> or through E-Mail: [pnandiraju26@gmail.com](mailto:pnandiraju26@gmail.com)

Details of Properties of Corporate Debtor M/s. Liners India Ltd. (In Liquidation)	Reserve Price (in Rs.)	EMD Amount (in Rs.)
Company land admeasuring Ac. 1.48 Cents situated R/S No. 205/2A, Kanuru, Near 7th cross Road, Mahanagar Auto Nagar, Vijayawada and super structures thereon.		
Company land admeasuring 14637.05 Sq Yds. bearing Plot Nos. 55 to 56 situated at Industrial Park, Tirumalagiri(v), Jaggaiahpet, Krishna District, A.P. and super structures thereon.	35,03,00,000	3,51,00,000
Company land admeasuring 2.427 hectares (24270 Sq Mts/Ac 6.00) bearing Khasra No 201/5 and 210/1 situated in village Vikrampur, Thasil Bazpur, District Udam Singh Nagar in Uttarkhand State and super structures thereon.		
Office Space bearing No 6 on the fifth floor of the multistoried building "Varun Towers" at Municipal D No 1-10-177 and 177/A, Begumpet, Hyderabad-16 admeasuring 588 Sq ft equivalent to 54.63 Sq. Mtrs.		
Value of other fixed assets of the company like plant and machinery, furnitures and fixtures, equipment vehicles.		

**OTHER POINT**

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider, M/s. 4 Closure ([www.bankauctions.in](http://www.bankauctions.in)). This Sale Notice shall be read in conjunction with the Complete E-Auction Process Document containing details of the Assets, online E-Auction Bid Form Declaration and undertaking Form, General Term and Conditions of the E-Auction Sale which are available on the website: <https://bankauctions.in> or through E-Mail: [pnandiraju26@gmail.com](mailto:pnandiraju26@gmail.com) E-Auction documents should be submitted to the Liquidator physically or by Email, at the address given in the E-Auction Process Documents before 21<sup>st</sup> November 2019 evening 6.00 PM. EMD Submission Date : 7<sup>th</sup> November to 21<sup>st</sup> November 2019. E-Auction will be on 23<sup>rd</sup> November, 2019, between 11.00 AM to 1.00 PM with unlimited extension of 5 minutes each.

N. Prabhakar, Liquidator, Cell : 9502053200  
D.No. 11-12-7, Road No.1, Income Tax Colony,  
Sree Ramakrishna puram, Kothapeta, Hyderabad - 500035.  
Reg.No. : IBBI/IPA-002/IP-N00361/2017-18/11030.



**VASHI ICL BRANCH**  
Unit No 2, Ground Floor Banking Complex, Plot No 8,9  
Sector 19A, Vashi Mumbai, Maharashtra, 400703  
Ph : 022 24398175 Website: [www.kvb.co.in](http://www.kvb.co.in)

**POSSESSION NOTICE (For Immovable Property)**

Issued under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Whereas, The undersigned being the Authorized officer of THE KARUR VYSYA BANK LIMITED under the Securitisation & Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 11.07.2019 substituted on 02.09.2019 calling upon the borrower M/s DEV MULTI FOODS to repay the amount mentioned in the notices all together being Rs 3,16,42,326.40 (Rupees Three Crore Sixteen Lac Forty Two Thousand Three Hundred Twenty Six and Paise Forty Only) within 60 days from the date of receipt of the said notices or from the date of substitution. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 2nd day of November of the year 2019. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of THE KARUR VYSYA BANK LIMITED for an amount of Rs. 3,16,42,326.40 and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the Immovable Property**

All that part and parcel Residential Flat situated at Flat no. 401, Aryan CHS Ltd, Plot no. H-44, New G.I.D.C., Umbergaon, Dist Valsad, Gujarat admeasuring 1416 Sq.ft bounded in the name of Mr. Chhaganlal Karamshi Munge.  
**Bounded: On the North by Flat No. 402 On the South by Flat No. 408 On the East by Passage On the West by Open Space**  
Place : Umbergaon  
Date : 02.11.2019  
**Authorized Officer**  
**THE KARUR VYSYA BANK LIMITED**

**ARTSON ENGINEERING LIMITED**

CIN: L27290MH1978PLC020644  
Regd Office: 2<sup>nd</sup> Floor, Transocean House, Lake Boulevard Road,  
Hiranandani Business Park, Powai, Mumbai-76  
Tel: 022-66255600; Fax: 022-86255614; Email: [artson@artson.net](mailto:artson@artson.net);  
website: [www.artson.net](http://www.artson.net)

**Extract of the Statement of Un-Audited Financial Results (UFR) for the Quarter and Half year ended 30<sup>th</sup> September, 2019**

S. No.	Particulars	(Rs. In Lakhs)		
		Quarter ended 30.09.2019	Half year ended 30.09.2019	Quarter ended 30.09.2018
1.	Total Income from Operations	4154.67	8031.38	3267.59
2.	Net Profit/ (Loss) for the period before tax	50.69	76.46	35.38
3.	Net Profit/ (Loss) for the period after tax	(153.82)	(137.35)	50.36
4.	Total Comprehensive Income for the period	(153.72)	(137.16)	51.15
5.	Equity Share Capital	369.20	369.20	369.20
6.	Reserves as shown in audited balance sheet of previous year	190.25	190.25	214.67
7.	Earnings Per Share (of Re. 1/- each)			
	1. Basic	(0.42)	(0.37)	0.14
	2. Diluted	(0.42)	(0.37)	0.14

1. Effective 01 April 2019, the Company has adopted Ind AS 116 "Leases" and applied the Standard to all lease contracts existing on 01 April 2019 using the modified retrospective method. Consequently, the Company has recorded the lease liability at the present value of the lease payments discounted at the incremental borrowing rate on the date of initial application. The Company has also chosen the practical expedient provided in the standard to measure the right of use assets at the same value as the lease liability on the transition date. Comparatives as at and for the year ended 31 March 2019 have not been retrospectively adjusted and therefore, will continue to be reported under the accounting policies for year ended 31 March 2019. The adoption of the Standard has resulted in recognition of Right of Use asset and a lease liability of Rs. 116.13 Lakhs as on 01 April 2019. The incremental borrowing rate of 10% has been applied to lease liabilities recognised in the Balance Sheet at the date of initial application. On application of Ind AS 116, the nature of expenses has changed from lease rent in previous periods to amortisation cost for the right-to-use asset and finance cost for interest accrued on lease liability. Had the Company not applied IND AS 116, the profit before tax for the current quarter would have been higher by Rs 3.20 Lakhs.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial Results are available on the websites at [www.artson.net](http://www.artson.net) and stock exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For and on behalf of the Board of Directors  
Sd/  
Vinayak Deshpande  
Chairman

Date : 05<sup>th</sup> November 2019  
Place : Mumbai

**PUBLIC NOTICE**

Late Mr. Jayantilal Pitthwa died on 28/04/2014 & Late Mrs. Jayaben Jayantilal Pitthwa died on 08/02/2014 was the member of Flat no. 001, Grd. Fl., Himanshu Bldg., Janakpuri Complex, Nr. Sai Temple, Navharg, Vasai Road (E) - 401202. Survey no. 33. Now Son Haresh Jayantilal Pitthwa, Suresh Jayantilal Pitthwa & Dinesh Jayantilal Pitthwa, & Daughter Jigna Giridhar Makwana & Hansaben Kalyanibhai Parmar are the legal heirs of above said property. Now, they are willing to sell the above property, if anyone having claims/objections to the said property of the deceased member intimate within a period of 7 days from the publication of this notice.  
Sd/-  
07<sup>th</sup> Nov' 2019, Dinesh J. Pitthwa  
Vasai 9096490444

**THE INDIAN WOOD PRODUCTS CO. LTD.**

Regd off: 7th floor, 9 Brabourne Road, Kolkata - 700 001  
CIN L20101WB1919PLC003557  
Tel 033 8232023820,  
Fax No.033 22426799  
Website: [www.iwpkatha.com](http://www.iwpkatha.com)  
E-mail: [iwpko@iwpkatha.co.in](mailto:iwpko@iwpkatha.co.in)  
NOTICE is hereby given that a meeting of Board of Directors of the Company is schedule to be held on Thursday 14<sup>th</sup> November, 2019 at 11.00 A.M at Registered Office of the Company 9, Brabourne Road, 7th Floor, Kolkata - 700 001, West Bengal, to consider and approve, inter alia, the Un-audited Financial Results of the Company for the Quarter and Half Year ended September 30, 2019. In this connection as per the Company's Code of Conduct for Regulating, Monitoring & Reporting Trading by Insiders, the trading window which was closed from October 1, 2019 and will remain closed till November 16, 2019 (both days inclusive) For The Indian Wood Products Co Ltd  
Anup Gupta  
Company Secretary  
Place: Kolkata  
Date: November 6, 2019

*Business standard / Artson Engg. / 07/11/2019*

असलेले प्राप्त करण्याकरिता माझे अशील व्यवहार करित आहेत.  
कोणा व्यक्तीस सदर फ्लॉट किंवा सदर शेअर्सबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, ताण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अधिभार तसेच अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार किंवा आक्षेप असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून ७ दिवसांत खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोच पावतीलसह लेखी स्वरूपात आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दावा, मागणी किंवा आक्षेपाचे स्वरूप खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे, अन्यथा ते त्याग केले आहेत असे समजले जाऊन माझे अशिलांवर बंधनकारक असणार नाही आणि अशा व्यक्ती किंवा पक्षकाराचे दावा, मागणी किंवा आक्षेपाच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल.  
आज दिनांकित ६ नोव्हेंबर, २०१९

दिव्या जैन  
श्री. शांतीलाल एन. शाह व श्रीमती विमला एस. शाह यांचे वकील  
६३, जॉली मेकर २, नरीमन पॉईंट,  
मुंबई-४०००२९.

**PUBLIC NOTICE**

This NOTICE is hereby given on instructions of my client **MRS. GEETA SUBODH PAREKH** that, her husband **Dr. Subodh Motilal Parekh** was lawful joint owner of Shop No.17, Gr. Floor, "Dev Prayag CHS. Ltd., Junction of Subhash Rd. & Mathuradas Rd., New Mayur Theatre, Kandivali (W), Mumbai-67, Reg. Dist.- Mumbai, within the jurisdiction of M.C.G.M., in CTS No.106. That M/s. Orbit Ventures & Co. (Regd.) a Partnership Firm had allotted Shop No. 17 in the name of my client and her husband by an Agreement For Permanent Alternate Accommodation on 05/12/2000 registered before Joint Sub Registrar, Borivali- 3, vide No. 9212/19. That Dr. Subodh M. Parekh died on 06/02/18, leaving behind him, my client, his two sons Mr. Kalpesh Subodh Parekh & Mr. Viral Subodh Parekh, being sole legal heirs in respect of his immovable property i.e. Shop No.17. That Specific Power Of Attorney was executed by Mr. Kalpesh on 09/09/19 & by Mr. Viral on 13/09/19. That Affidavit Cum N.O.C. was executed on 05/10/19 by Kalpesh and Viral in my client's favour, notarized, vide No.1462 & 1463 respectively. Now client is sole owner, having legal & title on Shop No.17 and there are no legal heirs except my client. The Shop No.17 is free from all encumbrances, charges and claims.  
ALL PERSONS having any claim against or to the above property by way of inheritance, possession, mortgage, sale, gift, lease, lien charge, trusts, maintenance, easement, or otherwise however are hereby requested to make the same known to the undersigned in writing, with supporting documents at my office : **Flat No.C/205, Sundaram Plaza, Yashwant Gaurav, Virar Nallasopara Link Road, Nallasopara(W), Palghar,** and contact by mobile No. **9082011017**, within **15 days** from publishing of this Notice, failing which such persons/s will be considered to have given up waived and/or abandoned.

Sd/-  
**Advocate Ms. Rajani Anil Jha**  
Correspondence address-  
**MRS. GEETA SUBODH PAREKH**  
Flat No.A-8, Sheela Sadan,  
Shankar Lane, Opp. Varahi Mata Temple,  
Kandivali (W), Mumbai-400 067  
Place: Mumbai Date: 06/11/2019

तपशील	संपलेली तिमाही			संपलेली सहामाही		
	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९
एकूण उत्पन्न	१२०९.०९	१४२८.३५	१३५०.८५	२०२९.०४	२१९३.५८	५९८९.५६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३०५.४२)	(१४८६.५४)	(१०३५.०४)	(४५१२.२६)	(३५४५.०७)	(६९३०.२८)
(कर, अपवादत्पक आणि/किंसे साधारण बाबपुई)						
करपुई निव्वळ नफा/(तोटा)	(३०५.४२)	(१४८६.५४)	(१०३५.०४)	(४५१२.२६)	(३५४५.०७)	(६९३०.२८)
(अपवादत्पक आणि/किंसे साधारण बाबानंतर)						
कानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(३०९१.६५)	(९३७२.२०)	(१०३५.०४)	(४३८५.८५)	(३५४५.६९)	(६००५.०२)
एकूण सर्वेक उत्पन्न (कानंतर)	(३०८२.९४)	(९३८५.०६)	(१०९६.९९)	(४४००.२९)	(३५४०.९६)	(५९९०.५५)
भरण केवले समान घडवून (रॉली मुन्य रु.१० प्रती)	७९८५.९०	७९८५.९०	७९८५.९०	७९८५.९०	७९८५.९०	७९८५.९०
राष्ट्रीय (भागील वर्षाच्या अंतिम ताळेबंदानंतर)						
दिव्याप्रमाणे पुनर्मुन्यांकित राष्ट्रीय काऊन्						
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुई)						
(रु.१०/- प्रती) (वार्मिंकेकण नाही)	(३९४)	(९८९)	(२२०)	(५४५)	(४३८)	(८४५)
अ मूळ	(३९४)	(९८९)	(२२०)	(५४५)	(४३८)	(८४५)
ब. सौमिकृत	(३९४)	(९८९)	(२२०)	(५४५)	(४३८)	(८४५)

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या सहामाहीकरिता निटको लिमिटेडचे एकमेव अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षाबाबत महत्वाचा माहिती

तपशील	संपलेली तिमाही			संपलेली सहामाही		
	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१९
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२८०५.२२	१४२८२.४६	१३२२६.९३	२०८०८.६८	२५१३३.३९	५९९९५.८९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२४९८.८७)	(९२३९.९३)	(९२२२.९०)	(३०३८.००)	(२०४०.५२)	(४६९०.६५)
(कर, अपवादत्पक आणि/किंसे साधारण बाबपुई)						
कानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(२४९८.८७)	(९२३९.९३)	(९२२२.९०)	(३०३८.००)	(२०४०.५२)	(४६९०.६५)
एकूण सर्वेक उत्पन्न (कानंतर)	(२५६९.३६)	(९२३०.००)	(९३५३.३२)	(३०९९.३६)	(२०३९.९९)	(४६७५.३०)

१. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखातपितीदारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदन्तर ६ नोव्हेंबर, २०१९ रोजी ब्रालेच्या संचालक मंडळाने नोंदपट्टावर घेतले आणि त्याचे कॅन्सीच्या वैधानिक लेखापरिचकाराद्वारे प्रामाणित पुनर्विलोकन करण्यात आले.

२. सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिग्युलेशंस) स्युटेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजव्हे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कॅन्सीच्या [www.nilco.in](http://www.nilco.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

निटको लिमिटेडकरिता  
सही/-  
शिवके तलवार  
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

**artson आर्टसन इंजिनिअरिंग लिमिटेड**

सीआयएन-एल२७२९०एमएच१९७८पीएलसी०२०६४४  
नोंदणीकृत कार्यालय: २० मजला, ट्रांस ऑफिसन हाऊस, लेक बोलेवॉर्ड रोड, हिरानंदानी बिझनेस पार्क, मुंबई, मुंबई-४०००६६  
दूर: ०२२-६६२५५६००; फॅक्स: ०२२-६६२५६६४४; ई-मेल: [artson@artson.net](mailto:artson@artson.net) वेबसाईट: [www.artson.net](http://www.artson.net)  
३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचा (गुणवत्ता) अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		
		३०.०९.२०१९	३०.०९.२०१९	३०.०९.२०१९
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४९५४.६७	८०३९.३८	३२६७.५९
२.	करपुई कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५०.६९	७६.४६	३५.३८
३.	कानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(९५३.८२)	(९३७.३५)	५०.३६
४.	कालावधीकरिता एकूण सर्वेक उत्पन्न	(९५३.७२)	(९३७.९६)	५९.९५
५.	समाधान भांडवल	३६९.२०	३६९.२०	३६९.२०
६.	भागील वर्षाच्या लेखापरिचित ताळेबंदानंतरकात दर्शविल्याप्रमाणे राखीव	९९०.२५	९९०.२५	२९४.६७
७.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१/- प्रत्येकी)			
१. मूळ		(०.४२)	(०.३७)	०.९४
२. सौमिकृत		(०.४२)	(०.३७)	०.९४

१. १ एप्रिल, २०१९ पासून कंपनीने इंड-एएस ११६-लिझेंस लागू केले आहे आणि जुनी पद्धतीत फेरबदल करून १ एप्रिल, २०१९ रोजी सर्व विद्यमान भाडे कंत्राट यास प्रमाणण लागू केले. तदनुसार कंपनीने वाढीव उधारीदराने सबलतीत भाडेवर भरणे करण्याच्या विद्यमान मुल्यातील भाडे दायित्व नोंद केले आणि अर्ज प्रारंभी तारखेला एकमेघील मालमत्ताचा वापर करण्याचा अधिकार घेतला. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता तुलनायोग्य नसल्याने तजवीज नाही आणि म्हणून ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखा योजनेअंतर्गत नोंद करण्यात आले. १ एप्रिल, २०१९ रोजी रु.११६.१३ लाखांची भाडेपट्टा दायित्व आणि मालमत्तेचा वापर अधिकार यामध्ये प्रमाण मोजण्यात आले.

वाढीव उधारी दराचे १०% भाडेताचावरील दायित्वात लागू करण्यात आले जे अर्जाच्या प्रारंभी तारखेला ताळेबंदपत्रकात नोंद करण्यात आले.

इंडएएस ११६ च्या वापरवा खर्चाचे स्विकृष्य भागील कालावधीत भाडेदरमधुन बदलण्यात आले ते मालमत्ता वापर अधिकारकरिता वमुलीयोग्य खर्चमध्ये बदलण्यात आले आणि भाडेदायित्वावर आलेला व्याजाकरिता वित्तीय शुल्क बदलण्यात आले. कंपनीकडे इंडएएस-११६ लागू नसल्याने बालू तिमाहीकरिता करपुई नफा हा रु.३.२० लाखांनी वाढला आहे.

टीप सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्कलोजर रिग्युलेशंस) २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या [www.artson.net](http://www.artson.net) वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता  
सही/-  
विनायक देशपांडे  
अध्यक्ष

दिनांक: ०५.११.२०१९  
ठिकाण: मुंबई

Mumbai Lakshadeep / Artson & Engg / 07/11/2019